A notice is hereby given to the public that an order was passed by Securities and Exchange Board of India in the matter of Ws SG Consultant V. SEBI on 9/10/2022 whereby SG Consultant Jmesh Chourasiya) was ordered to efund the service amount taken by the forementioned firm for providing nvestment Advisory services to its

Investment Advisory services to its clients.
Though Umesh Chourasiya had not defaulted the provisions of any laws and therefore in the interest of justice following mechanism of refund are proposed by Umesh Chourasiya in compliance of SEBI Order no. ED/SP/WRO/WRO/20471/2022-23 dated 19th October, 2022
Any person who has subscribed the services of M/s SG Consultant shall receive full amount paid as service charge on producing the Copy of Invoice and/or Copy of Transaction Detail duly signed and sealed after verification from payees's bank within a period of 90 days from this notice. NO Refunds will be considered after the lapse of 90 days and Mr. Umesh Chourasiya will not be responsible for any grievance and/or disputes arising out of any transactions with M/s SG any grievance and/or disputes arising out of any transactions with M/s SG

Process of Refund-the Refund shall be made only in the account of the Subscriber for which Account number, Bank name, Account Name, IFSC Code Bank name, Account Name, I-SC Code
of Bank shall be provided. The refunds,
if Any, will be processed only through
authorised banking channels via
Cheque/ demand draft/ NEFT/RTGS
etc. Please contact for refund,
Date (02/11/22) ate: 02/11/22

Jate: 02/11/22 Jmesh Chourasiya +91 90367-46424 EMAIL ID: UC833832@gmail.com



THE NAINITAL BANK LTD. 55923UR1922PLC000234

NAINITAL BANK

(Regd. Office: G.B. Pant Road, Nainital) (A Premier Scheduled Commercial Bank & an Associate of Bank of Baroda)

#### REQUIRES

1. Information & Technology (IT) Officers' Grade /Scale-I - 10 (Ten)

For other details such as Eligibility Criteria, Age, Qualification, Experience, Pay Scale, Application Form & other relevant details etc. please visit us at www.nainitalbank.co.in

Place: Nainital Date: 02.11.2022 VICE PRESIDENT, HRM

GOA STATE INFRASTRUCTURE DEVELOPMENT CORPORATION LIMITED 7<sup>th</sup> Floor, EDC House, Dr. Atmaram Borkar Road, Panaji - Goa

GSIDC invites online bids under two bid system on Rate Contract Basis from eligible Contractors / Agencies for the work of "Minor

For detailed Tender Notice, please visit website

# KANSAI PAINT

#### KANSAI NEROLAC PAINTS LIMITED

Registered Office: Nerolac House. Ganpatrao Kadam Marg. Lower Parel, Mumbai - 400 013 Tel: +91-22-24934001: Fax: +91-22-24973704: e-mail: investor@nerolac.com Website: www.nerolac.com CIN: L24202MH1920PLC000825

**NEROLAC** 

## STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2022

(norm oreres)													
	Standalone							Consolidated					
Particulars Particulars	For the quarter ended			For the six months ended		For the Year ended	For the quarter ended			For the six months ended		For the Year ended	
	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Revenue from Operations	1814.27	1944.57	1520.74	3758.84	2842.37	5948.90	1930.96	2051.37	1619.64	3982.33	3022.40	6369.35	
Net Profit for the Period (before Tax and Exceptional items)	157.16	218.40	130.60	375.56	289.62	516.51	151.98	208.25	120.32	360.23	272.40	476.41	
Net Profit for the Period before tax (after Exceptional items)	157.16	218.40	130.60	375.56	289.62	505.12	151.98	208.25	120.32	360.23	272.40	476.41	
Net Profit for the Period after tax (after Exceptional items)	117.26	162.90	98.54	280.16	217.42	374.33	111.21	152.05	87.28	263.26	198.66	343.15	
Total Comprehensive Income for the Period	117.62	163.24	98.36	280.86	217.05	376.84	115.62	157.36	88.26	272.98	198.52	346.36	
Equity Share Capital	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	
Other Equity	4117.04								4078.33				
Earnings Per Equity Share (of Re. 1/- each) (not annualised)													
Basic	2.18	3.02	1.83	5.20	4.03	6.95	2.11	2.90	1.71	5.01	3.82	6.66	
Diluted	2.18	3.02	1.83	5.20	4.03	6.95	2.11	2.90	1.71	5.01	3.82	6.66	
	•												

Note: The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Statement of Unaudited Financial Results are available on the websites of Stock Exchanges at https://www.bseindia.com and https://www.nseindia.com and also on the Company's website at https://www.nerolac.com. The auditors have expressed an unqualified review eport on the financial results for the quarter and six months ended 30 September, 2022.

For KANSAI NEROLAC PAINTS LIMITED ANUJ JAIN MANAGING DIRECTOR Date: 1 November 2022

**Transfer of Stressed Loan Exposures** 

exposures of **Loop Mobile (India) Ltd**. to the eligible permitted entities on "as is where is, as is what is" and "without recourse" basis.

on Quick links > Notices & Tenders. For further details, you may contact at email- <u>assignment@idbi.co.in</u>. The Bank reserves the right not to go ahead with the proposec

Date - 02.11.2022

THE FERTILISERS AND CHEMICALS TRAVANCORE LIMITED FACT-PD Administrative Building, Udyogamandal, Koc 0484-2568674 / 2568123/2568122, http://www.fact.co.

## Online competitive two bid tenders are invited for the following works through

www.eprocure.gov.in

1. Painting of plant structures, roof truss, pipe lines, vessels, tanks, equipment, etc. at Acid
Plant and Sulphate plant areas in FACT Udyogamandal. Tender No: 03009/2022-2023/E26302,

Tender No: 04005/2022-2023/E26303, e-tender ID: 2022\_FACT\_720930\_1 3. Stencilling of new GOI Subsidy and MRP on the filled bags at Udyogamandal complex. Tender

Last date & time for submission of bids: 22.11.2022 at  $\overline{11.00}$  hrs.

The complete bidding process will be online (e-tendering) only. All the notifications, Time extension, Corrigendum, Addendum etc. if any, regarding this tenders hereafter will be hosted in the CPP and FACT website only and will not be published in newspapers.

Hindi version of the above is published in FACT website, https://fact.co.in

SM(Mat)C



**Portfolio** 

(YoY)

(YoY)

# LIC Housing Finance Ltd.

Special offer

on Selected

**Projects** 

**Exclusive** 

Home Loan Scheme

for Pensioners

LIC HOUSING FINANCE LTD

**Facility of Online** 

**Loan Sanction** 

Available

Longer Repayment

Period upto

30 Years

(₹ in Crore)

## CIN: L65922MH1989PLC052257

Registered Office: Bombay Life Building, 2<sup>nd</sup> Floor, 45/47, Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001,

Tel: +91-22-22049919, 22049799, Fax: +91-22-22049682 Corporate Office: 131 Maker Tower, "F" Premises, 13th Floor, Cuffe Parade, Mumbai-400005, Tel: +91-22-22178600, Fax: +91-22-22178777

Email: lichousing@lichousing.com, www.lichousing.com

STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2022.

		Quarter ended	Quarter ended	Year ended
Sr. No.	Particulars	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
NO.		Reviewed	Reviewed	Audited
1	Total Income from Operations	5,092.02	4,715.00	19,953.02
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	378.85	308.95	2,778.15
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	378.85	308.95	2,778.15
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	304.97	247.86	2,287.28
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and			
	Other Comprehensive Income (after tax)]	301.40	240.17	2,282.56
6	Paid up Equity Share Capital	110.08	110.08	110.08
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as at March 31	-	-	24,561.76
8	Securities Premium Account	4,031.72	4,031.72	4,031.72
9	Earning Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	5.54	4.51	43.14
	(The EPS for the quarter ended are not annualised)			

## **Notes**

- The figures for the previous periods have been regrouped / reclassified / restated wherever necessary in order to make them comparable with figures for the current period ended September 30, 2022.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the Stock Exchanges - National Stock Exchange (NSE), Bombay Stock Exchange (BSE) websites www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.lichousing.com.

## CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE OUARTER ENDED SEPTEMBER 30, 2022.

					(₹ in Crore)
۱Г	_		Quarter ended	Quarter ended	Year ended
Ш	Sr.	Particulars	Sept 30, 2022	Sept 30, 2021	March 31, 2022
Ш	No.		Reviewed	Reviewed	Audited
	1	Total Income from Operations	5,101.40	4,722.93	20,005.31
Ш	2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	388.17	311.93	2,787.25
Ш	3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	388.17	311.93	2,787.25
Ш	4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	311.44	249.86	2,286.00
Ш	5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and			
П		Other Comprehensive Income (after tax)]	309.17	243.08	2,281.42
Ш	6	Paid up Equity Share Capital	110.08	110.08	110.08
Ш	7	Reserves (excluding Revaluation Reserves) as at March 31	-	-	24,640.74
Ш	8	Securities Premium Reserve	4,047.52	4,047.52	4,047.52
П	9	Earning Per Share (of ₹ $2/$ - each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	5.66	4.54	43.12
П		(The EPS for the quarter ended are not annualised)			

## **Notes**

Place: Mumbai

Date: November 1, 2022

- The figures for the previous periods have been regrouped/reclassified/restated wherever necessary in order to make them comparable with figures for the current period ended September 30,2022.
- The above is an extract of the detailed format of Annual Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Consolidated Financial Results are available on the Stock Exhanges - National Stock Exchange (NSE), Bombay Stock Exchange (BSE) websites www.nseindia.com, www.bseindia.com and Company's website www.lichousing.com.

For and on behalf of the Board Sd/-Y. Viswanatha Gowd

**Managing Director & CEO** 

Apply for Home Loan on LIC HFL HomY App. / Message "New Home Loan" through 🔘 83699 98182

1.For members holding shares in physical mode, please provide necessary details like Folio No., name of members alongwith scanned copy of share certificate (front and back), PAN (Self attested scanned copy of PAN card), AADHAR (Self attested scanned copy of Aadhar) to Company's Registrar and Share Transfer Agent i.e., Alanki Assignments Limited, 205-208, Anarkali Complex, Jhandewalar Extension, New Delhi-110055 or by e-mail to rta@alankit.com.

2.Members holding shares in Demat mode can get their Email II registered by contacting their respective Depository Participant(s) Shri Sachin Agarwal (CP No. 5910), failing him Ms. Poonam (CP No. 24827) of M/s Agarwal S. & Associates, Company Secretaries, have been appointed as Scrutinizer for conducting the e-voting process in

The result of the voting by Postal Ballot will be announced on or before Friday, 2<sup>nd</sup> December, 2022 and shall be available on the Company's website at www.engineersindia.com and on the website of the Stock Exchanges BSE Ltd. at **https://www.bseindia.com/** and National Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com/ and on the website of NSDL at **www.evoting.nsdl.com** and on the Notice Board at

may addressed to Ms. Soni Singh, Assistant Manager at evoting@nsdl.co.in or call on 1800 1020 990 and 1800 22 44 30.

For Engineers India Limited

Place: New Delhi Date: 1st November, 2022 Company Secretary

Date: 31/10/2022

Maintenance/ Renovation works at Goa Medical College and

**TENDER NOTICE** 

GSIDC Tel.: (0832) 2493550 Email: email@gsidcltd.com

# No: GSIDC/ENGG./NIT-55/2022-23

## Hospital, including Hospitals and Health Centres under the jurisdiction of Goa Medical College (2022-2023)." - (Estimated Cost-Rs.5,71,51,696.44).

https://www.gsidcltd.com.

**IDBI BANK LTD** Regd. Office - IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai- 400005

IDBI Bank Ltd. invites bids for transfer of stressed loan

For details please visit Bank's website www.idbibank.in. Click

transfer at any stage without assigning any reason. Bank eserves the right to accept or reject any bids.

Place- Mumbai

Dy. General Manager Corporate Office NPA Management Group

NOTICE INVITING e-TENDERS

e-tender ID: 2022\_FACT\_720873\_1

2. Re-sanding of Slow Sand Filter No.3 at Filter Bed in FACT CD.

No: 03102/2022-2023/E26300, e-tender ID: 2022\_FACT\_720897\_1 4. AMC for onsite comprehensive maintenance support for Computers & laptops at FACT. Tender No: 01023/2022-2023/E26304, e-tender ID: 2022\_FACT\_720974\_1

इंजीनियर्स इंडिया लिमिटेड **EIL** INDIA LIMITED

(भारत सरकार का उपक्रम)
(A Govt. of India Undertaking)
पंजीकृत कार्यालय : इंजीनियर्स इंडिया भवन, 1, भीकाजी कामा प्लेस, नई दिल्ली—110066, भारत Regd.Office: Engineers India Bhawan,1, Bhikaji Cama Place, New Delhi - 110066, India ई—मेल ∕ e-mail: company.secretary@eil.co.in, दूरमाष ∕ Phone: 011-26762855/2580 कंपनी सचिवालय / COMPANY SECRETARIAT

#### NOTICE OF POSTAL BALLOT/REMOTE **E-VOTING TO THE MEMBERS**

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act"), Rules 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014, ("Rules") (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force). Secretarial Standard on General Meetings (SS-2) to the exten applicable, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 "SEBI LODR, 2015") read with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 202 and 3/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), and other applicable laws and regulations that the Ordinary Resolution as set out in the Postal Ballot Notice dated 1st November, 2022 is proposed to be passed by Members through Postal Ballot by voting through electronic mear

('remote e-voting'). In line with the aforesaid MCA Circulars, Postal Ballot Notice together with Explanatory Statement and instructions for remote e-voting has members of the Company through electronic mode o Tuesday, 1st November, 2022 whose e-mail ID(s) are registered with the Depository Participants (DP) or RTA i.e., Alankit Assignments Limited as on cut-off date **Friday, 28<sup>th</sup> October, 2022**. The same is also hosted or the website(s) of the Company at www.engineersindia.com under INVESTORS Section, Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited a www.nseindia.com and remote e-voting agency i.e. National Securities

Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The Company has engaged the services of Depository viz: Nationa Securities Depository Limited (NSDL) to provide the remote e-voting facility. The remote e-voting period commences on **Wednesday**, 2<sup>nd</sup> **November**, **2022** at 9:00 am (IST) and ends on **Thursday**. 1st December, 2022 at 5:00 pm (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and shall not be allowed beyond the said date and time. During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, 28th October, 2022 only shall be

entitled to avail the facility of remote e-voting Manner of registering/ updating the email address:

accordance with the law in fair and transparent manner

the Registered office of the Company All grievances connected with the facility for voting by electronic mear

#### क सकाळ

#### सारांश





रिसर्च स्टोरीज, माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी ई-सकाळच्या 'प्रीमियम' सेक्शनला भेट द्याः



आता सकाळ वाचण्यासोबत रेकण्याचाही आनंद घ्या..





सकाळ ॲप

आजन दाउननोट करा

▶ मिळवा दिवसमरातील सर्व बात

# App Store 0 π/ 0

## दत्तक चळवळ आवश्यक

ण्याच्या कारणांच्या मुळाशी गेले पाहिजे हे प्रमाण वात्रविप्रयासाठी व्यापक चळवळीचीच खरे तर गरज आहे.

#### विद्याधर प्रभदेसाई

 तक मूल घेऊन वाडविणे ही खरे तर भारताला नवीन
 कल्पना नाही. अगदी प्राचीन काळावर नजर टाकली
 तरी यशोदा मातेचे उदाहरण आपण सगळ्यांनीच चिक मूल घळन वाडावण हा खर तर भारताला नवान कल्पना नाही. अगदी प्राचीन काळावर नजर टाकली तरी यशोदा मातेचे उदाहरण आपण सगळ्यांनीच वाचले-ऐकलेले असते. तरीही आधुनिक काळात मात्र मुले

दत्तक घेण्याच्या बाबतीत आपला देश तुलनेने बराच मागे दिसतो. 'केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणा'नुसार जुलै २०२२ पर्यंत फक्त २८ हजार ०१ भावी पालक आहेत ज्यांचे

आहेत आगि ते मुद्र रक्त घण्यासाटा रंगित आहेत. प्राता दरक पेण्याच्या कर्मी पाठावीची कारणे अनेक असू ककतात. पहिली गोष्ट म्हण्ये, रक्त घेण्यासाठी पूरिती गुण्ठे उपराध्या माहीत. संस्थानपक काळची पारित्या गुण्ठेनी (पास पाछ) आगि अनाम पुण्येनी (पीत काळी) प्रमाण कर्मा पाछा आगि अनाम पुण्येनी (पीत काळी) प्रमाण कर्माम पाछा कर्मा, व्यावहीं भारता, असूविशास्त्रेच्या गिंगीही आहं माहा. आहती भारता, आनुसारकारण्या भागाता आह साता. आवहा भागाता, व्याह्मसंत्र मुट्टी आति स्वाह्मसंत्र मुट्टी आति साता अति, आता मुक्तार तहक प्रेणस्वा विचारति कारता साति। मुट्ट तरक प्रेणसंबद्धर त्यांच्या मतात क्रीत्वर सात्र कारता सात्री, व्यत्र आणि प्रतेश आहे, त्यांना प्रताम त्यांच्या मुट्टी स्वाह्म त्यांच्या महत्य कार्या स्वाह्मसंत्र कार्या त्यांच्या महत्य कार्या स्वाह्मसंत्र कार्या त्यांची संत्र कार्या त्यांची स्वाह्मसंत्र कार्या त्यांची संत्र कार् 🕂 वळल्यानंतर शेवटी पालकांची नसतात

वाहते वंध्यत्व दसरे म्हणजे. वंध्यत्व असलेल्या जोड्डप्यांमध्ये हनक चा विचार केला जात नाही. एकीकडे लाखो मुलाना आई- पूर्णपणे वाया घालवू.

अपन्यासमें मार्डते धरमेंपाल मुख्यों यांनी लिहिन्देली आणि मुख्य यहां यांनी अनुवादित केरोली सिटेट टिमस्स ऑण ईस्ट' ही कांदवी महायुद्धानंत पहरेल्या घटनेवर आधारित और . प्रात्म कांदवी महायुद्धानंत पहरेल्या घटनेवर आधारित आपन्याला एका वेगळ्या विश्वाचा परिचय करून होते. 'चर्च 'टेन्टवर्चा घटन' ही टिवाकन नेवाल पहरेला कांदवित 'चर्च प्रोत्मेल यांनी संपादित करून बाल पंहालसाली हिली आहे. मनोज आवार्च आणि वशोधरा कांटकर यांचे देखही वात वांचावला मिळतील.

वर्धात समाता, तर दूसर्यकां संघ्य बाह्ययांची संख्याही बाहत आहे. 'इंडियम सीसायदी ऑक ऑसस्टेड रिप्रेडक्का नुसार सारंग प्रात्ती भारतात राज्यान्या अंदार्थ २.७५ कोटी जोडक्यांना किया सहर्यकी एक जीडक्याहा जनस्वात्मात्मा सारंग्य आहेंग. 'आंक इंडिया इंग्लिट्स्टूट अंक मीडक्ट सारंग्यस्थ आहेंग. 'आंक इंडिया इंग्लिटस्टूट अंक मीडक्ट सारंग्यस्थ अलेड दर्शासिकात भारतातिक सुमारं १.५५९, टक्के जोडक्यांना प्रकार सारंग्यस्थ अलेड दर्शासिकात भारतातिक सुमारं १.५५९, टक्के जोडक्यां आपता इंग्लिटस्टूट सारंग्यस्थ आणि इंडियाच्या सारंग्यक आणि संख्याच्याक काळ्यों आणि इंडियाच्या सारंग्यक आणि संख्याच्याक काळ्यों आणि इंडियाच्या सारंग्यक आणि संख्याच्याक काळ्यों आणि इंडियाच्या सारंग्यक आणि भारतीकाट्ट्या विक्र असारंग्यता. आहित्या देश सम्बन्धिता, 'केंग्सड' आणि अंडी' रामिन्दिनी एक सारंग्यता, 'केंग्सड' आणि अंडी' रामिन्दिनी एक स्थान प्रतिकृती पुरत्ती सारंग्यस्थ स्थान संख्या स्थान संख्या स्थान संख्या स्थान संख्या स्थान संख्या संख्या स्थान संख्या संख्या स्थान संख्या संख्या स्थान संख्या स

खाजगी-सरकारी-संस्था (CPGI) मॉडेलडारे हे सहज करना येते.

मॉडल्डा है सहज कता खेत.
राजनाच्या विषयपतः अंधीवत
आहे, ती जनव्यत्रकः अंधीवत
आहे, ती जनव्यत्रकः अवध्यत्रकः
या विषयावर च्याप्रमाणे चळवळ
उभी राहिल्ले, तशी तो या विषयावादि च्याप्रमाणे चळवळ
अभी राहिल्ले, तशी तो या विषयावादि च्याप्रमाणे चळवळ
अभी राहिल्ले, तशी तो या विषयावादि च्याप्रमाणे प्राच्यावादि च्याप्रमाणे क्याप्रमाणे स्थाप्त स्थाप्त स्थापा होठ त्रचला जाहर अस्पात (पाचा कार चाराठा उपचार हाक शकेल. यश मिळकण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सम्ध्यावर्गीय अपत्यहीन जोडप्यांचा सविस्तर अभ्यास करम्याची, तत्तक घेण्याव्यावतचा त्यांचा दृष्टिकोन समजून घेषे आणि मूल दत्तक घेण्याच्या विचारात मार्गक्रमण करण्यासाठी घोरणे

दत्तक ष्रप्याच्या विचारित माग्क्रमण करण्यासाठा धारण आखण्याची गरज आहे. भारत २०५० पर्यंत सर्वात तरुण देशांपैकी एक असेल. कोणत्याही देशासाठी, मुले ही त्यांची भावी भांडवल संपत्ती असते. ज्यांना या लोकसंख्येचा फायदा घ्वायचा असेल तर त्यांना मार्गदर्शनपर पालनपोषण आवश्यक असते त्यामळे मलांना जीवन देण्यासाठी. संधी शोधण्याची संधी देण्यासाठी आमच्या धोरणांची पुर्तस्वना करणे महत्त्वाचे आहे; अन्यथा आपण त्यांचे जीवन धोक्यात घालू किंवा

मुक्त शब्द मासिकाचा ऑक्टोबर-नोव्हेंबर

अंक दिवाळी विशेषांक आहे. नेहमीप्रमाणे या अंकात दर्जेदार

मजकूर उपलब्ध करून देप्यात

आला अहे.

हरिश्चंद थोरात

यांचे संपादकीय वाचनीय आहे. मकरंद साठे यांचा त्रिधारा हा विशेष लेख यात समाविष्ट आहे.

याचा विधार हा विशेष लेख यात समाधि आहे. याधिवाय संख्या गोखले, जयप्रकाश सावत, अस्मिता हवाल्यार, हिरेखंद्र योरात, राहुज कोसंबी, कलीम सबीम, केशत वाध्यार्थ गाँव रेकर दिवाली संकाया दर्जा वाढ्यणारं आहेत. याशिवारा संकात कथा किता वाध्ययला मिळतात. संपादकः यशोधन (वेशू) पाटील; किमत- ३२५

स्वागत दिवाळी अंकांचे

सहा दशकांचा पल्ला यशस्वीपणे

गारुत 'चंदकांत'ने वाचकांच्या

भगळाचे भूगोरेकित केळे असल्याच अधाराखत कल आहे. उमेश कदम यांची जपानच्या पार्श्वभूमीवरची 'हारुकी योशिदा' ही गरीब, कष्टकऱ्याचे जीवन

आपल्यासमीर मांडते.

प्रजातील आपले स्थान बलकर

मुक्त शब्द

#### 'मीमालळाामाठी शेवटपर्यंत लढू या'

बेळ्ळाब, ता. १: देगण्याताव नाही, तर जगभरात ६६ वर्षे प्रदीर्थे चाल्यात सीमाल्खा हा एकमेल आहे. अयुव्याच्या सुक्तातीमासून रेकटच्या स्वासाम्येत सीमाल्ख्यासादी त्रव्याप्टे मोदे बेळ्याचात होकन मेले ख अब्दुन्ही आहेत. आम्ही छन्यानी शिवाजी महाराज यांच्या विचाराचे माम्ब्रल शाहीत. माराची भाषिकवा सीमाल्खा विद्याचान प्रदान कर्नाटक स्पेमाल्खा विराहण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे. मराठी माहस्य आपल्या न्याय हरकासाठी महाराष्ट्रात जाण्याच्या जिद्दीने लोकशाही मागनि लडा देत आहेत यामाती अनेकांनी प्राणाची आहुती दिलों आहे मराठी अस्मिता टिकविण्यासाठी आप्त्याल शेवटमर्थत हा लडा हायचा आहे,

शंवटप्यंत हा लखा घायचा आहे, असे आवाहन राष्ट्रवादी किंग्रेस, कोल्हासूर्य माजी जिल्हामुख्य माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण समिती व माराठी पाषिकांतर्फ काळ्या दिनानिमन येथे मंगळ्यारी आयोजित केलेल्या फळ्य समेत ते बोलत होते

#### नव्या भवनात अधिवेशनाची शक्यता धुसर अनेक कामे अपूर्णच ; बांधकाम नियोजित वेळेच्या पुढे जाणार

मंगेश वैशंपायन : सकाळ न्यूज नेटवर्व

नवी दिल्ली, ता. १ : संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नवीन त्रिकोणाकती हिवाळी अधिवयम नवान किकाणकृता संसद भक्तात्व होणार हा पंताप्रधान नरंद्र मोदी यांचा निर्धार प्रत्यक्षात व्रतारणाची शक्यता अंकृक आहे. कारण नवीन संसद भवनाची इमारत औ गौरहित असली तरी या भव्य इमारतीतील 'फिनिशिंग' वी अनेक कामे अखाप अपूर्ण आहेत व नोव्हेंबरच्या तिसन्या आन्ध्रक्रधाप्यंत ती पर्ण होणे केवळ अशक्य आहे

पूर्ण होणे केवळ अशक्य आहे. या ऐतिहासिक इमारतीच्या कामात कोणतीही माई परवडणार नाही, असे या कामात प्रत्यक्ष सहणापी असलेल्या सूत्रांचे म्हणमें आहे. या स्थितीत हिवाळी अधिशेशनातील एखादा दिवस

म्हणजे संविधान दिनाच्या बैठका नवीन इमारतीत घेऊन उर्वरित अधिवेशन सध्याच्या संसदेत चाळविण्याचा पर्याय सरकारच्या मनात असल्याची निश्चित माहिती 'सकाळ' ला मिळाली आहे. हता संकाळ ला मळाला आह. संसदेचे द्रिवाली अधिवेशन येल्या

https://www.esakal.com/ 🍃 जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी

संसदेचे हिवाळी अधियेशन ग्रेल्या २१ नोल्हेंबरापासून (सोमवार) मुक् होण्याची शक्यता आहे. प्रशेनुसार २५ डिसेंक्टच्या आत है अधियेशन संपवायचे असते. २०२० पासून नवीन संसदेचे बांधकामही २४ तास रात्रींदबस

सरकारसमोर पर्याय सध्याच्या स्थितीत सरकारसमीर दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे हिवाळी अधिवेशनातील राज्यघटना दिनासारखी (२६ नोव्हेंबर) एखादी महत्त्वाची बैठक नवीन संसदेत भरविणे. दुसरा पर्याय म्हणजे अलीकडच्या काही भीषण दर्घटनांच्या पार्श्वभमीवर नवीन संसदेतच हिवाळी पश्चिम्मावर नवान संसदनच हिवाळा अधिवेशन घेण्याचा हट्ट सोडून देणे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक व राष्ट्रपतींचे अभिभाषण व नंतरचे पूर्ण सत्र नवीन इमारतीत करणे.

#### ॲमेझॉन जंगलाचे संरक्षण करू : लुला



अभिज्ञान जागाराज्य संस्तुता करतः : लुका क्षेत्री वांत्रीतं, १ : अधार्तेणवा वासारीत वांत्राग्ये गेल्या कार्ये वर्षातं प्रबंद कृततेड हातने असून या पुढे हे प्रकार पूर्वंप वांव्यके वर्तातं, असे आरवासन आर्डीत्ये तर्वतिवांशिया अध्यक्ष रहितं रहुत्व वांत्रां आज वर्तातंत्र हिते. 'आर्डी अध्यक्ष रहितं रहुत्व वांत्रां आज वर्तातंत्र हिते. 'आर्डी अध्यक्ष पहुंच वांत्रां भारत प्रवादन विकास प्रवद्दा-अर्थाण्याचा आमना प्रयत्न असेतः, 'असे रहुत्व यांनी सांगिततं.

#### PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Haresh Madanial Kapoor, residing at Gautam Niwa. 154, St. Paul Street, Dadar-Mumbai-400041 is the owner of all that piece and parcel ol land being Piot No. 129 admeasuring, 482 sq. meteres lying, being and situate at village Ambernath. Taluka Ambernath, bearing Survey No. 38 (part), 70 and 78 in the are known as Shivganga Nagar, Ambernath (East) within the limits of the Ambernat Municipal Council and presently denoted by Survey No. 38/41/29 admeasuring stage metres and bearing corresponding City Survey No. 7462 and the name of Harest Madanial Kapoor stands in the records of right as evidenced by mutation entry No. 1844.

The said Haresh Madanlal Kapoor by and under Agreement of Development dated 0.1.0.2.002 registered at the office of Sub-Registrar of Assurances at Ulasanagar — 1 under serial No. 1714/2002 on 10.10.2002 granted the development rights in respect to the said property to M/s. Chandraraj Construction Company, a partnership firm having its office at 13, Seema Apartment, Lawim Nagar, Ulasanagar-421003, Distric Thane at and for the price/consideration and on the terms and conditions thereir contained and in pursuance thereof also granted the General Power of Attorney in favour of the Chandraraj Construction Company on 10.10.2002 and the same is solemnly affirmed before the Executive Magistrate, Ulasanagar under serial No. 24674 on 10.10.2002.

The said M/s. Chandrara] Construction Company in pursuance thereof by and under Development Agreement dated 22/01/2003 registered at the office of Sub-Registrar of Assurances at Ulhansagar-3 under serial No. 167/2003 on 22/01/2003 granted the development rights in respect of the said property to Soman and Associates, a partnership firm, having its office at Ayapap. Piot No. 74, Childoi, MIDC, Ambernath at and for the price/consideration and on the terms and conditions therein contained Soman and Associates on 22/01/2003 and the same is registered at the Office of Sub-Registrar of Assurances, Ulhasnagar-3 under serial No. 168/2003.

The necessary procedure was followed to delete the name of Maharashtra State Privat Forest from the records of right and by and under the order bearing No armstay/face/gamma.—154/21 dated 27.08.2021 the Sub-Divisional Officer Ulhansanga ordered the deletion of mutation entry No. 953 and 957 and the name of the Owne Haresh Madanila Kapoor stood restored as the owner thereof.

M/s. Soman and Associates is desirous of developing and / or disposing, selling, transferring or allenating the said property by following due process of law by verifying and scrutilizing the title to the said property as clear, marketable, transferable and free from encumbrances and doubts and have accordingly instructed me to issue the public notice inviting claims and objections thereto, if any.

Hence, any person having or claiming any right, file, estate or interest by way of sales mortgage, transfer, lease, tenancy, exchange, gift, devise, bequest, trust, shaream inheritance, possession, charge, file nor otherwise howsoever under any agreements are arrangements into or upon the said property or any part thereof are hereby required to give notice thereof and file their objections if any in writing with decumentary prometic (copies duly certified) to the undersigned at the address mentioned herein below within the complex of the contraction of the c fifteen days from the date of publication hereof, after which period any such claims shal be dis-regarded and such claims if any shall be considered as waived. Date: 01/11/2022

Add: 105, Vikas Heights, Rambaug, Santoshimata Road, Kalyan (W), District Thane 421301, Tel. Nos. 2327447, 2322526

Shailendra D. Jallawar

#### नवी मुंबई महानगरपालिका

#### • जाहीर आवाहन •

मुंबई महानगरपालिका धोकादायक इमारतीचे सन 2022-23 या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर एकूण 514 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 264 पोटकलम (1) (2) (3) (4) अन्वये धोकादायक इसारती स्हणन घोषित

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 265(अ) महाराष्ट्र महागगरपालका जायानयम करन 200,01 नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होयून 30 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची नवी मुंबई महानगरपालिकेकडे नौंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकड्न संरचना परिक्षण (Structura Audit) करून घेणे अनिवार्य आहे.

30 वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पर्ण अथवा अंशतः) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजवयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरुस्तीची कामे पुर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करावे.

या प्रकारे संरचना परिक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था / मालक / भोगवदादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना रूपये 25,000/- अथवा सदर मिळकतीचे वार्षिक मालमत्ता कराची रक्कम यातील जी जास्त असेल तितक्या रक्कमेचा दंड ठोठवावयाची तरतुद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 398 (अ) खाली अंतर्भूत करण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परिक्षव (स्टक्चरल इंजिनियर) यांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या <u>www.nmmc.gov.in</u> संकेतस्थळावर vehsite) उपलब्ध करून दिलेली आहे.

30 वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परिक्षण दिनांक <u>31.03.2023</u> पूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी किंवा सहाय्यक संचालक नगररचना. नवी मंबर्ड महानगरपालिका यांचेकडे सादर करावयाचा आहे.

धोकादायक झालेल्या इमारतींचा / घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ शकते म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा / घराचा रहिवास / वापर तात्काळ थांबविण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घेण्यात यावी.

( राजेश नार्वेकर )

स्थळ :- सी.बी.डी, बेलाप्र

आयुक्त नवी मुंबई महानगरप

**NEROLAC** 

KK

+

#### संपादकः नीलिमा कलकर्णी मृत्यः ३५०, पृष्ठेः २४८

चंद्रकांत

अदिशः व बहुरंगी दिवाकी अंक यंदा वापकांच्या भेटीस आला आहे. मीना कर्णिक आणि हेमंत विज्ञानक बानी संपादित केलेला हा अंक एकाच बाळीत ठेवलेला विविध चर्वाचा चांकित आणि पीडिक बीद्धिक रूपराळ आहे. सतीया भावसार यांगी स्थाप्तिलेला प्रस्ता बात कांक्रमाच्या मुख्यास्त्र प्रात्ति आहे. सतीया भावसार यांगी स्थापळेला प्रस्तार बात कांक्रमाच्या मुख्यास्त्र आहे. सतीया आत्र हे सारह हत्तर साहित्यांना सामेशी रेखाचिमेही साचीच आहेत. सीक्षल मीडिया या अनस्त्र इतर साहत्याना साजवा रचावयहां त्यायय आहत. सावक गाडवा या जजरूव आणि सर्वव्यापी घटकाचा थांडोळा घेण्याचा प्रयत्न या अंकात करण्यात आला आहे. मेथा कुळकर्णी, अलका धुपकर, मीना कर्णिक, नम्रता मिगाहें, जान्दवी पाटील, तन्दी यांनी सोशल मीडियाचे विविध अंगांनी विश्लेषण करण्याचा आणि त्या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच पंकज भोसले यांची एक दीर्घ कथा: स्था करण्याचा प्रथन करू) आहे. वासावतच पठा भासल वाचा एक दाव कथा; तर सतीश तांबे, वेविक कुलकर्णां, नीरता पटवर्धन, अपर्णा मोडक यांच्या कथा आहेत. शिवाय विविध कवितांनी हा अंक सजला आहे. संपादकः **मीना कर्णिक, हैमंत कर्णिक, पू**ल्य : **३००**; पृष्ठे : २४२

#### पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर 'कर्नाटक रत्न'

भरणात्तर केनाटकं (रन बंगळूर, ता. १: कन्नड चित्रप्ट सृष्टीतीळ विश्रंपत अभिनेते पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर, 'कर्नाटक रत्न' हा कर्नाटक राज्य सत्तराकं देण्या कर्मण्या सर्वाच्च मारती सम्मान प्रदान करण्यात आला. मंगळवारी (ता. १) कर्नाटक राज्याच्या स्थापना वितानिमित्त हर्मेश्व विकारपोत्तर व्यापनी

येथील विधानसौधच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या. आवांगिजत करण्यात आठल्या, कर्नाटक राज्योत्सवाच्या कार्यक्रमात पुनीत राजकुमार यांच्या पत्नी अश्विनी राजकुमार यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पूर्वी केवळ आठ जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे 

# NOTICE

deemed to have been waived and/or
THE SCHEDULE ABOVE REFERS
ieee and parcel of the land bearing
33.30 guntha's, however as per 7/11
assuring 7.6 guntha's lying, being and strict Thans.

VISHWAS M. KULKARNI



ਰਪशੀਲ	eseed ideligated			सम्सम्बा सहामाहाराठा		वर्षासाठी	eyacal drigitals			114290768 1	वर्षासाठी	
	\$0,08,2022	\$0,06,2022	\$0,08,7029	30.08.2022	30.08.2029	39.03.2022	\$0,08,2022	\$0,08,3032	30,09,2029	30,08,2022	\$0,08,2029	39.03.202
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीवित)	(अलेखापरीक्षत)	(अलेखापरीवेत)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीवित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीवित)	(अलेखापरीवित)	(अलेखामरीवित)	(अलेखापरीकित)	(लेखापरीवित
ऑपरेशन्तमधून महतूत	96,98.70	9888.90	9450.08	3840.68	₹८४२.३७	4886.80	9530.58	20/49.30	9598.58	38,62,33	3055'80	6369,3
कालावबीसाठी निव्यक्त नका (कर आणि अपयादारमक यससूंपूर्वी)	990.96	294.80	930.60	304.46	२८९.६२	498.49	949.90	206.24	920.32	340:23	202,90	ક્ષ્મદ્રક
करपूर्वीच्या कालामधीलाठी नियाळ नफा (अपगादात्मक यस्त्रूंनंतर)	990.95	796.80	930,60	305.95	268.62	404.97	949.86	206,29	920.32	340.73	505.80	806.8
करनंतरच्या कालयधीसाठी निव्यळ नका (अपयदारमक यस्तुनंतर)	190.76	957.90	96.98	₹<0.9%	290.82	304.33	111.21	947.04	60.76	753.75	986.88	393.1
कालावबीसाठी एकूण व्यापक उत्पन्न	993.52	953.78	96.38	30.05	298.09	305,68	119.52	193.35	25.35	202.90	186,98	386.3
इक्विटी शेअर वॅपिटल	48.68	43.69	43.69	41.68	48.68	43.69	48.69	48.68	48.68	43.69	43.69	48.0
इतर हकिएटी						89,0898						8096.3
प्रति इक्पिटी शेअर कमाई (प्रत्येकी रु. १/-) (वर्षिक नाडी)												
बेरिक	7.%	3.02	9.63	1.70	80.8	6.84	2.99	2.90	9.09	4.09	3.69	6.6
डायल्य् <b>टे</b> ड	2.%	3.02	9.63	7.20	8.03	4.84	2.99	2.90	9.09	4.09	3.47	6.6
टीप: जनरोत्तर हे सेबी (सुरीबद्ध चयिन्ते आणि प्रकटीकरण आ परिचामांच्या स्टेटपेंटचे संपूर्ण नवस्य स्टॉक एक्स्वेजच्या http: टिमाही आणि सहा महिन्यांच्या आर्थिक निकालंबाबत अनवचारि	s://www.bse	india.com att	https://ww	w.nseindia.c						हे. लेखापरीधकांनी		र रोजी संप्रतेत